

लॉस एंजेलिस महाराष्ट्र मंडळ गणेश उत्सव २०१५

शनिवार, १९ सप्टेंबर रोजी मिलीकन हायस्कूल, लॉग बीच येथे मंडळाचा गणेश उत्सव अगदी थाटात साजरा झाला. सकाळी ठीक साडेआठ वाजता श्रींच्या पूजेला सुरुवात झाली. श्री. अरुण वैशंपायन यांनी पूजा सांगितली आणि श्री. नील व सौ. देबोलीना साधू या नवदाम्पत्याने पूजा केली. बाप्पांच्या मखराची आरास श्री. विजय कोकाटे यांनी अतिशय सुंदर केली होती. श्रींची यथासांग पूजा झाल्यावर साडेदहा वाजता गणरायांपुढे अथर्वशीर्ष पठण झाले. नंतर अकरा वाजता महाआरती सुरु झाली. गणपती, शंकर, देवी, पांडुरंग, दत्त, ज्ञानेश्वर इत्यादी आरत्या म्हणण्यात सर्वांनी उत्साहाने साथ दिली. मंत्रपुष्पांजली झाल्यावर स्टेजच्या दोन्ही बाजूनी वर जाऊन सर्वांनी दर्शन घेतले. विशेष म्हणजे दानपेटीतील सर्व निधी या वर्षी महाराष्ट्रातील दुष्काळपीडित शेतकऱ्यांना पाठवला गेला. तीर्थप्रसाद घेऊन सर्वजण भोजनगृहाकडे गेले. वाटेत दागिने, कपडे यांच्या स्टॉल्सबरोबरच श्री. अवि साधू, प्रेरणा कुळकर्णी आदि सभासदांनी पुढाकार घेऊन लॉस एंजेलिस परिसरातील हौशी मराठी चित्रकारांच्या चित्रांचे प्रदर्शन आयोजित केले होते, त्याला सुंदर प्रतिसाद मिळाला.

महाप्रसाद शाळेच्या भोजनगृहात ठेवला होता. सहा स्टेशन्स ठेवली होती त्यामुळे कुठलीही गडबड वा गोंधळ न होता मंडळीनी श्रीखंड, पुरी, मोदक, मसालेभात इ. रुचकर जेवणाचा आस्वाद घेतला. जेवण करून मंडळी सभागृहात स्थानापन्न झाल्यावर मराठी शाळेच्या मुलांचे कार्यक्रम सुरु झाले. सिमी व्हॅलीतील मुलांनी गणपति स्तोत्र मराठी, प्राकृत व संस्कृतमध्ये सदर केले. अर्वाइनच्या मुलांनी अष्टविनायकांवर कार्यक्रम केला, तर व्हॅलेंशियाच्या मुलांनी मोदकवाल्या बाप्पाचे गाणे सादर केले. इतरही गाणी व नृत्ये व्यवस्थित बसवली होती. त्या त्या शाळेच्या शिक्षकांना मुलांच्या प्रगतीसाठी प्रशस्तीपत्रके दिली गेली. श्रेया तेलंगने सूत्रसंचालन छान केले. मंडळाच्या अध्यक्ष अनुपमा सामंत यांनी मोजक्या शब्दात मंडळाची महिती, योजना व इतर कार्यक्रम यांची रूपरेषा सांगितली व मंडळाच्या कार्यकारिणीची ओळख करून दिली. येथे विशेष नमूद करावेसे वाटते की मंडळाची कार्यकारिणी व स्वयंसेवक अत्यंत तत्परतेने सगळीकड काम करीत होते.

मुलांच्या कार्यक्रमानंतर “उभ्या उभ्या विनोद” हा कार्यक्रम शुभदा कानेटकर, कौस्तुभ सोमण आणि मधुरा गोखले यांनी समर्थपणे सादर केला. या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी उत्तम दाद दिली. करमणुकीच्या कार्यक्रमानंतर श्रींची उत्तरपूजा व आरती झाली आणि विसर्जनाला जायची तयारी सुरु झाली. बाहेर चहापान ठेवले होते. साडेचार वाजता रोडांडो बीचला जाण्यासाठी बसेस तयार होत्या. त्यातून मंडळी बीचवर गेली. तेथे आरती व प्रसाद झाल्यावर “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” गजरात बाप्पांना निरोप देऊन सर्वजण लॉगबीचला परतले. अशा तऱ्हेने २०१५ मराठी मंडळाचा गणेशउत्सवाचा सुंदर कार्यक्रम वेळेत सुरु होऊन वेळेत समाप्त झाला.